Godrej Consumer Products Ltd. Regd. Office: Godrej One, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai - 400 079, India.

Tel: +91-22-2518 8010/8020/8030

Fax: +91-22-2518 8040 Website: www.godrejcp.com

CIN: L24246MH2000PLC129806

July 12, 2022

### **BSE Limited**

Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers, 25t h Floor, Dalal Street,
Fort, Mumbai - 400 001
Scrip Code: 532424

### The National Stock Exchange of India Ltd

Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex, Sandra (East), Mumbai-400 051 Symbol: GODREJCP

Dear Sirs,

Sub: Newspaper Publication of the Notice of 22<sup>nd</sup> Annual General Meeting to be held on August 3, 2022 through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM)

In continuation to our letter dated July 09, 2022, and pursuant to regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015 and various circulars issued by Ministry of Corporate Affairs and SEBI, please find enclosed copies of Newspaper Advertisement published today i.e. on Tuesday, July 12, 2022 in Business Standard (English) (all editions) and Mumbai Lakshadeep (Marathi) intimating shareholders regarding 22<sup>nd</sup> Annual General Meeting Scheduled to be held on August 03, 2022 through Video Conferencing (VC) / other Audio-Visual Means.

Request you to take the above information on record.

Thank You.

Yours faithfully,

For Godrej Consumer Products Limited

**Rahul Botadara** 

**Company Secretary & Compliance Officer** 



# The emerging stress in imports

Surprisingly, it's coal more than oil that is proving to be a huge pressure point



SUBHOMOY BHATTACHARJEE New Delhi, 11 July

t begins with oil, spreads to gold and then sweeps in coal and electronics items. This is how the tension in the Indian imports plays out whenever there is a surge.

There are other commodities whose imports spike, too, but their volumes soon fade away in the pecking order behind the top grossers. These top ones are crude and petroleum products, gold, coal and electronic items. They are like an In-Famous Five, which account for half the share of India's total imports in any financial year. So any spike by one of them has usually brought grief to India's trade deficit, spilled over to the larger current account deficit and then threatened to destabilise the balance of payments. In other words, even if the growth rate of imports of other items temporarily becomes the highest, their overall value is dwarfed by the volume of these mega five items (measured in US dollars).

This trend was similar in the earlier episodes of stress in the Indian current account. For instance, check out the global financial crisis of 2008-09 or the taper tantrum of FY13-15. In FY09 import of fertilisers rose the fastest in terms brought down the distance

edible oils grew the Now, when fastest. Naturally, pressures are again those growth rates developing on the captured the news current account, an headlines. For inspection of the instance, in FY15, relative growth the third fastest rates shows the imports was of teleedible oils has been com instruments, one of the fastest

addition in the economy. Instead they met the pent-up demand for imported mobiles.

But the significant damage to India's current account deficit in both the episodes came from these In-Famous Five. Again now, when pressures are again developing on the current account, an inspection of the relative growth rates shows the pace of growth of edible oils has been one of the fastest. And. in the first quarter of FY23. the rank of edible oil in the import list has slipped to sixth position. The top spot in terms of growth rate has been captured by crude, which isn't surprising. If one adds petroleum products, the rise is even more pronounced. In terms of volume, these five, including gold, coal and electronic items, are each far bigger than

# THE CHANGING IMPORT BASKET

Rank	Commodities	FY14	FY15	% Growth
1	Vegetable oils	7,249.85	10,621.48	46.51
2	Telecom Instruments	11,220.17	14,697.34	30.99
3	Gold	28,704.13	34,407.18	19.87
4	Coal, coke and briquittes etc	16,403.03	17,802.56	8.53
5	Organic chemicals	11,067.14	11,341.68	2.48
6	Petroleum: crude	143,638.53	116,442.86	-18.93
Rank	Commodities	FY21	FY22	%Growth
1	Petroleum: crude	59,477.65	122,449.32	105.87
2	Vegetable oils	11,089.12	18,991.59	71.26
3	Petroleum products	23,206.23	39,358.44	69.6
4	Electronic components	15,295.37	25,575.32	67.21
5	Coal, coke and briquittes etc	16,274.53	31,718.29	94.9
6	Pearl,precs,	18,887.96	31,007.86	64.17
	semi-precs stones			
7	Organic chemicals	11,092.02	17,771.26	60.22
8	Gold	34,603.94	46,165.58	33.41
Source: System on Foreign Trade Performance Analysis (FTPA), ministry of commerceAll				

figures in US\$, except as shown in %

Within these five big items the relative values have begun to change. Coal imports in the last decade usually clocked a tenth of the value of crude, for any financial year. They are now a third of the value of crude. Of course, there are two exceptional factors. The price addition in the economy. "Production of mobile of a tonne of coal in the international markets has shot up. and in this financial year, India has been importing cheaper Russian crude, accounting for almost 20 per

cent of its total import volume. Read together, they have of growth rate. In FY14, that of between coal and crude in the Indian import basket. "We estimate

that, at a contracted price of \$70 per barrel, the annual fuel import bill for 2022 could be \$8 billion lower than our baseline if Russia's share of Indian oil imports averages around 20

Kishore, Head of India and for comfort. As Kishore point-SEA Economics at Oxford Economics in a note this week.

Similarly, while gold was the second largest item entering to the economy, and that India India last year, its imports grew much more slowly than electronic items or coal. In terms of growth rate, gold imports took only the ninth rank behind these items. It used to occupy the second to fourth position in the import pecking order in the last decade. So the delta that will be captured by the government through additional customs duty on gold imports is low. Except gold for the government, the scope to levy punitive customs duty Higher duty means even higher inflation.

However, looking away from them in the composition the economy, it has become of imports, there are clearly the new pressure point in the some improvements. The import basket of India.

import of electronic components and organic chemicals has been among the top 10 imports for the past five years and they are both growing fast. Imports of these items, which are intermediates, imply a boost to value

phones in India has taken a leap after the government introduced the Phased Manufacturing Programme (PMP) and the Production Linked Incentive (PLI) scheme, reducing the country's imports and dependency on China," said Aniket Dani, author of a CRISIL report for the sector. His report added that after logging a 33 per cent compounded annual growth rate between fiscal 2016 and 2021, domestic mobile production is estimated to have grown at an even healthier pace of 24-26 per cent in fiscal 2022.

So while there will be challenges, the composition of mobiles. These were, almost per cent in the coming imports seems more varied. ed out, assuming a monthly oil import volume of 20 million tonnes as growth returns imports around 20 per cent of this from Russia at an average price of \$70 per barrel, the total fuel bill for 2022 will be "\$8 billion lower than our current baseline and the current account deficit will be at 2.8 per cent of GDP rather than our forecast of 3.1 per cent".

Juxtaposed against these improvements, the sole worry line is now coal. In the new financial year, coal imports have moved to the top of the shelf with a jump of 159.03 per is low on these five items. cent, far outstripping that of crude at 98.82 per cent. More than oil, as the demand for coal shoots up even further in

# Survey shows overwhelming support for plastic ban

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 11 July

As many as eighty-three per cent of the 176,000 people surveyed across Indian cities support the ban on single-use plastic, according to Public, a location-based social network application.

However, 62.8 per cent of the respondents believe that the ban will cause some inconvenience to their day-to-day lives.

A ban on the use of single-use plastics was notified by the Union Environment Ministry in August 2021 and came into effect on July 1. In less than a week, the ban has done away with disposable plastics like straws, cutlery, earbuds, cigarette packs, and plastic sticks for

balloons among many others. According to the Public app, 83.06 per cent respondents said that they want to see their country soar with the newly implemented decision and are willing to "change their lives" for the betterment of the society.



"Although some environmentally-safe products come at a premium and switching to alternatives seem to be a task, Indians are ready to bear it. Close to 80 per cent of Indians are willing to switch to environmentally safe products to protect the environment," the survev showed

# **ON SENTIMENTS**

# Future imperfect



MAHESH VYAS

The Index of Consumer Sentiments inched up 1.1 per cent in June 2022. This was growth pencilled in May. But it still reflects the sluggish growth of sentiments that has been prevalent in recent times. Growth slowed from 4-5 per cent in January and February to 3 per cent in March and April, to around 1 per cent in May and June.

timents can be traced to the deterioration in consumer expectations from the future. Households continue to than a year ago. This cent in June 2022 report an improvement in is the highest proportheir current well-being, but they are getting increasingly circumspect regarding the future. This, in a sense, is counter-intuitive.

It is logical to expect that a steady improvement in current economic conditions should translate into an improvement in the outlook for the future. People often project their current experiences into the future. A diverstrong signal of a guarded or incomes in June 2022 were

wary household sector.

Between January and June 2022, the Index of Current Economic Conditions (ICC) grew by 28.1 per cent but Expectations (ICE) grew at a much slower pace of 13.2 per cent. In four of these six months, the ICC grew at a faster rate than the ICE. In June 2022, the ICC grew by per cent but the ICE stagnated at its previous month's level. So, while better than the 0.8 per cent the current condition of households is improving, their expectations are not growing similarly.

One of the two components of the ICC is a question While 13.3 per cent of the on the perception households The proportion of that have regarding their households that income in compari- believed that it was The gradual loss of son to its level a year a good time to buy momentum of growth in sen- ago. In June 2022, consumer durables fell quite sharply, 13.3 per cent households said that their from 12.6 per cent

> tion that said so since the pandemic and its consequent lockdowns that shattered the Indian economy in April 2020. In the preceding four months — February through May 2022 — this proportion had hovered between 12 and 12.8 per cent. The rise to 13.3 per cent in June was aided by a substantial jump in optimism in the urban regions.

About 15.1 per cent of sion in the two, therefore, is a urbanites said that their cent in June 2022. Optimism months. The proportion of

higher than a year ago. This ratio was 13 per cent or lower in the preceding months. While urban household spirits were somewhat buoyant, the Index of Consumer those of rural households subdued. were proportion of rural households that said their incomes were higher than a year ago declined, albeit just a wee bit, from 12.6 per cent in May to 12.5 per cent in June.

Households felt less optimistic about the future. The proportion of households that felt their income would be higher in a year was less than those that said they had gained over the previous year. households said

incomes their were higher than a year ago, only 10.2 per cent said their incomes would rise in the coming vear. incomes were higher in May to 11.3 per Further, while the proportion of households that

reported an improvement in their income rose in June 2022, those that expected their income to rise a vear into the future declined in June.

This despondency regarding the future was limited to the rural households. The proportion of rural households that believes their incomes would be higher in a year fell from 12.6 per cent in April to



tions during the coming year ness conditions to improve in rural India has also declined. Optimism has also declined for economic conditions over the next five years. This decline is again seen over the past three months. In April, 11.6 per cent of rural households expected the economic conditions to improve over the coming five-year period. This proportion fell to 9.7 per cent in May and then to 8 per cent in June.

There was a direct impact of these growing negative perceptions on the decisions of rural households regarding their intentions to purchase consumer durables.

The proportion of households that believed that it was a good time to buy consumer durables fell quite sharply, from 12.6 per cent in May to 11.3 per cent in June 2022.

Urban India is not too sanguine about the future either. While 15.1 per cent reported an improvement in their income over the past year, only 12.7 per cent expected an 10.1 per cent in May, to 9 per improvement over the next 12 regarding the business condi- households that expect busi-

over the next 12 months declined marginally and was lower at 11.5 per cent. Further, the proportion that expects the economy to improve over the coming five years declined from 11.3 per cent in May to 10.8 per cent in June.

The erosion of optimism in urban India is evidently milder. As a result, it did not have a negative impact on the inclination of urbanites to buy consumer durables. The proportion of households that considered the current times to be better to buy consumer durables than a year ago rose from 14 per cent in May to 14.9 per cent in June. However, the weakening perception regarding the future makes this small gain in urban India somewhat fragile.

Household incomes are improving slowly, but their perception regarding the future is eroding. This erosion impacts their propensity to spend on non-essentials.

The writer is MD & CEO.



Godrej One, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway,

Vikhroli (E), Mumbai 400 079. Tel: 25188010/20/30, Fax: 25188040 E-mail: investor.relations@godrejcp.com, Website: www.godrejcp.com

CIN: L24246MH2000PLC129806

# NOTICE OF 22nd ANNUAL GENERA MEETING ("AGM") AND E-VOTING

Notice is hereby given that the twenty second Annual General Meeting of Godrej Consumer Products Limited will be held on Wednesday, August 3, 2022 at 5.45 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audic Visual Means ("OAVM"). In compliance with relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities Exchange Board of India ("SEBI"), the Companies are allowed to hold the AGM through VC/OAVM, without physical presence of members at a common venue Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business as set forth in the Notice of the AGM dated July 8.

In compliance with circulars, electronic copies of Notice of AGM and the Annual & Integrated Report for financial year 2021-22 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant. The electronic dispatch of Annual & Integrated Report to the Members has been completed on July 9, 2022. The Notice of the AGM and the Annual & Integrated Report is uploaded on the Investor's page on the Company website https://godrejcp.com/investors/annual-reports

# E-voting information

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (July 27, 2022), may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of AGM through e-voting services provided by Central Depository Services Limited ("CDSL"). lembers are hereby informed that:

- The business as set forth in the Notice of AGM may be transacted th rough remote e-voting or e-voting during the AGM.
- The remote e-voting shall commence on 9.00 a.m. (IST) on Saturday July 30, 2022 and end on 5.00 p.m. (IST) on Tuesday, August 2, 2022 The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting during the AGM will be July 27, 2022
- The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after
- 5.00 p.m. (IST) on August 2, 2022. Any person who have acquires shares of the Company and becomes a member after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. July 27, 2022 may obtain login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing login ID and password can be used for casting vote.
- The facility for voting will also be made available during the AGM and those members present in AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system at the AGM.
- The members who have cast their vote through remote e-voting can attend the AGM but shall not be entitled to cast vote again during the
- viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date July 27, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address is provided in the Notice of AGM. The details are also made available at the website of the Company https://godreicp.com/investors/annual-reports
- Members who have not registered their email address are requested to register their email address with respective depository participant and members holding shares in physical form are requested to update their email address with Company investor relations@godreicp.com to receive the copies of the Annual & Integrated Report for the Financial year 2021-22 along with the Notice of AGM, instructions for remote e-voting and for participation in the AGM through VC/OAVM.
- In case of any queries, members may contact Mr. R Shivshankar DGM- Corporate Secretarial by sending an e-mail to investor.relations@godrejcp.com, to address grievances connected
- The members who require technical assistance to access and participate in the meeting through VC may contact Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800 22 55.

Mumbai, July 10, 2022

By order of the Board of Directors For Godrej Consumer Products Limited

Rahul Botadara Company Secretary & Compliance Officer



### **TATA METALIKS LIMITED**

Registered Office: Tata Centre, 10th Floor, 43 J. L. Nehru Road, Kolkata – 700 071 Phone No: 033 66134200 Email: tml@tatametaliks.co.in Website: www.tatametaliks.com CIN: L27310WB1990PLC050000

NOTICE OF THE 32<sup>nd</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 32<sup>nd</sup> Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Tata Metaliks Limited (the 'Company') will be held on Tuesday, August 02, 2022 at 3:00 p.m. (IST) through Video Conference ('VC')/Other Audio- Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021 (collectively called 'MCA' Circulars') and the Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board o ndia (collectively called 'SEBI Circulars'), the Company has sent the 32<sup>nd</sup> AGM Notice of the Company along with the link to the 5<sup>l</sup> ntegrated Report & 32nd Annual Accounts of the Company for the Financial Year 2021-22 (the 'Integrated Report') on July 11 2023 through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrars and Transfe Agent ('RTA'), R & D Infotech Pvt. Ltd.

The Notice of the AGM along with the Integrated Report of the Company is available on the website of the Company a www.tatametaliks.com and may also be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.nseindia.com. The AGM Notice is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by The Institute of Company Secretaries of India, each as amended from time to time, the Company is providing to its Members, the facility of remote e-Voting before/during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice convening the AGM. Members are requested to take note of the

The remote e-Voting facility will be available during the following period

Commencement of remote e-Voting	From 9:00 a.m. (IST) on Friday, July 29, 2022				
End of remote e-Voting	At 5:00 p.m. (IST) on Monday, August 01, 2022				
The remote a Veting module will be disabled by NSDL for veting the reafter and Members will not be a					

The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time:

- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as or Tuesday, July 26, 2022 ('Cut-Off Date'). Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the VC/OAVM proceedings at the AGM and Members participating at the AGM, who have not already cast their vote on the resolution(s) by remote e-Voting, will be eligible to exercise their right to vote on such resolution(s) upon announcement by the Chairman. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again. The remote e-Voting module on the day of the AGM shall be disabled by NSDL for voting 15 minutes after the conclusion of the Meeting.
- Any shareholder(s) holding shares in physical form or non-individual shareholders who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the Cut-Off Date, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for remote e Voting then the Member can use their existing User ID and password for casting the vote
- In case of Individual Shareholder who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares in demat mode as on the cut-off date may follow the steps mentioned under 'Login method for e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode' as provided in the Notice.
- A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before the AGM as well as remote e-Voting during the AGM. In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before the AGM and during the AGM) you may refer to the
- Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available in the 'Download section of www.evoting.nsdl.com or call on the toll-free number: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President, or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, from NSDL at the designated e-mail IDs: amitv@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in Helpdesk for Individual Shareholders holding securities in electronic mode for any technical issues related to login through

Helpdesk details
Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at
evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 or 1800 224 430
Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at
<u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or contact at 022-23058738 or 022-23058542/43

Mr. P.V. Subramanian (Membership No. ACS:4585; COP 2077) Practicing Company Secretary, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-Voting process before the AGM as well as e-Voting during the AGM in a fair and transparen

# Book Closure and Dividend:

NOTICE IS FURTHER GIVEN pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, as amended from time to time, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Friday, July 22, 2022 to Tuesday, August 02 2022 (both days inclusive) for the purpose of payment of dividend and AGM for Financial Year 2021-22. The dividend of Rs. 8/- pe equity) Share of Rs. 10/- each if approved by the Members at the AGM, will be paid subject to deduction of income-tax at source ('TDS') on and from Saturday, August 06, 2022 as under:

- In respect of Ordinary Shares held in physical form: To all the Members, after giving effect to valid transmission and transposition in
- respect of valid requests lodged with the Company as on close of business hours of Thursday, July 21, 2022. In respect of Ordinary Shares held in electronic form: To all beneficial owners of the shares, as of the end of day on Thursday, July 21

Tata Metaliks Limited

Place: Kolkata Date: July 11, 2022

2022, as per details furnished by the Depositories for this purpose.

Avishek Ghosh Company Secretary and Compliance office

# खडकवासलामध्ये दीड दिवसात वाढले २ टीएमसी पाणी

पुणे, दि.११ : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणांत गेल्या तीन दिवसांत तब्बल ३ टीएमसी पाणीसाठा वाढला असून, रविवारी सायंकाळपर्यंत दीड दिवसात २ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. चार धरणातील पाणीसाठा ८.१९ टीएमसी झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ८.६६ टीएमसी होता. वसाअभावी खडकवासला धरण

# **PUBLIC NOTICE**

मी, गुंजन गौतम शाह, जाही करीत आहे कि माझा पति गौतम नवीनभाई शाह, यांचे दिनांक २६.०९.२०२२ रोजी निधन झाले आहे. त्यांचे नावे MARUTI VITARA BREZZA VDI कार क्रमांक MH47K5909 आहे त्यांची वारस मी आहे। ही का माझ्या नावे करण्यासाठी अर्ज दिला आहे. कोणास हरकत असेल तर १५ दिवसाच्या आत आर.टी.ओ. बोरीवली (वेस्ट) मुंबई येथे संपर्क करावा।

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1579 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः IFBE FOUNDATION ... बाबत Kamal Teja Malik ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरच न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

संदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०१/०७/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्याल बृहन्मुबई विभाग, मुबई

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुबई-४०००३०

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमाक: ACC / X / 1518 / 2022

सार्वजनिक न्यासाचे नावः Swarajya Aamche Prathisthan ... बाबत

Rajesh Ramsagar Gupta ... अर्जदार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, बृहन्सुबई विभाग, नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर

चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय 🛭

अ) जगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयक्त, महाराष्ट राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक २२/०६/२०२२ रोजी दिली.



चौकशी करणार आहेत:-

(प्र) अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नमुना क्र. ७५ बृहन्मुबई विभाग मुबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 1475 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः Krushnarpan Charitable Trust ... बाबत Nitin Harikrishna Purohit ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय 🤅

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यानी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २३/०६/२०२२



सही/-(प्र) अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

प्रकल्पाने तळ गाठल्याने गेल्या आठवड्यापासून पुणे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.

रविवारी सकाळी गेल्या २४ तासांत खडकवासला धरणात

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that me client M/s Radheya Contstruction Co.

through their partners Mr. Jitendra k

Thakur, & two others having their address at 118, Goyal Shopping Arcade, S.V.Road

opp. Railway station Borivali west Mumba

00092, is builder and developers

developing the land properties bearing S No. 317,H.No.11 & H.No.14 of village

Juchnadra Tauka Vasai District Palghar

client going to hand over land D.P. Road

admeasuring 1520.55 sq.mts & Land for Hospital 799.97 sq.mts., out of the said

property to the concern authority of Town planning of Vasai virar City Municipal

Corporation under D.P. Road reservation &

nospital reservation. Any person having

ny claim, share, right, title or interest ove

the said property by way of sale

conveyance, gift, exchange, inheritance mortgage, Charge, lease, succession

possession, charge, lien and/or any manner should intimate the same to

undersigned in writing with supporting documents within 14 days from the date of

publication of this notice at the address

days of notice period any claim from an person or public will not be entertained

Adv. SHEKHAR L. DUDHE

902, Pancharatna 'C' CHS Ltd, Bldg. No.59C, New Mhada Tower, C.S.R. Complex, Opp.

Ekta Nagar, Kandivali (W) Mumbai- 400067

जाहीर सूचना

(१) श्री. दत्ताराम सदाशिव नवले व (२)

श्रीमती वंदना दत्ताराम नवले हे मंगलमय

एसआरए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी

लिमिटेड, यांचा पत्ता: एम.जी. क्रॉस रोड क्र.१

कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ या सोसायटीचे

सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील

फ्लॅट क्र.ए-१०९ चे धारक असून यांचे ०/००/

000 रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल

मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स व

हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य

दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा

आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून

१४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/

मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स

हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/

त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे

आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत

आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप

प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या

सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व

हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील

दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी

असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य

हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त

केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार

त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या

नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे

निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे

सचिव यांच्याकडे सदर सुचना प्रसिध्दीच्या

तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व

कामकाजाँच्या दिवशी उपलब्ध आहेत.

१३४

१३४

भाईंदर

दिनांक: १२.०७.२०२२

HINDUSTAN Omposites

LIMITED

Place: Mumbai

which may please be noted.

Date: 12/07/2022

nereinafter referred as said property.

३२ मिमी, पानशेत १२६ मिमी, वरसगाव १२६ मिमी आणि टेमघर येथे १६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चार धरणांत मिळून एकूण २६.५६ टक्के

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public that priginal Share Certificate of shares o stinctive nos. 16 to 20 held by Mr. Rakesl latkesh Mira Road (E), Thane - 401107 st/misplaced and hence the application ereby invites claims and objections, if an or the issue of duplicate share certificate publication of this notice along with relevan roofs and documents supporting the clair prescribed in the bye-laws. For and on behalf of

Place: Mumbai Date: 12/07/2022

provided hereunder and after expiry of 14

nd more particularly described in th Schedule hereunder written (hereinafte eferred to as "the Property")

would be considered as waived.

ALL THAT piece and parcel of leasehole land bearing CTS No. 355 (Part) (1 to 9 and Survey no. 7 admeasuring in aggregate about 664.49 (Six Hundred and Sixty Four Point Forty Nine) square meters as per Property Registered Card and rights in the building standing thereor known as 'Goregaon Navnirmata Co operative Housing Society Ltd' Bandra and District Mumbai Suburbar and which Land is bounded as follows: On or towards the North:

On or towards the East: By S.V. Road; On or towards the West: By 30 Ft. Road DATE: 12/07/2022

च्या वतीने व करित

जाहीर सूचना

श्री. गजेंद्र नरपतचंद भंडारी यांचे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेच्या अधिकारा

जर कोणा व्यक्तीस मळ अधिकार दस्तावेजांचा वारसाहक, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, परवाना, बक्षीस, ताब

किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांना १०२. निलम

ॲकॉर्ड, पंचरत्न कॉम्प्लेक्स, १५० फीट रोड, भाईंदर (प.) येथे सर्व आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशन

मालमत्तेची अनुसूची

एकूण क्षेत्रफळ सुमारे ०-५९-४ अर्थात ५९४० चौ.मी. किंवा सरासरी असलेल्या जमीन व जागेचे सर्व भाग व खंड,

महसूल गाव जुचंद्र, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जागेचे महसूल नोंदीनुसार तपशील खालीलप्रमाणे:

द्रा::२२२–६६८८०१००, फॅक्स:०२२–६६८८०१०५, ई–मेल:investor@hindcompo.com, वेबसाईट:www.hindcompo.com

कंपनीच्या समभागधारकांना सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे

कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(५) व (६) सहवाचीता

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा)

-अधिनियम, २०१६ (आयईपीएफ नियम) नुसार कोणत्याही भागधारकाद्वारे मागील ७ नियमित वर्षे किंवा

त्यापेक्षा काळाकरिता कोणतेही लाभांशावर दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स

आयर्ङ्पीएफ नियमानुसार वित्तीय वर्ष २०१४–२०१५ आणि पुढील सर्व वर्षांकरीता कंपनीद्वारे घोषीतप्रमाणे

ज्या संबंधीत भागधारकानी दावा न केलेले / देण्यात न आलेले लाभांश बाबत आयईपीएफ खातेमध्ये

शेअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने कळविले आहे.

कंपनीने अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकऱ्यापुढे हस्तांतरणाकरीता

देय आहेत असे सर्व http://www.hindcompo.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. भागधारकांना

विनंती आहे की, त्यांनी दावा न केलेले /देण्यात न आलेले लाभांश व आयर्डपीएफ खात्यात हस्तांतरीत

होण्यास पात्र शेअर्सचे तपशिल http://hindcompo.com/investor-relations/iepf.htm

ज्या भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ खातेमध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक

स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ

खात्यात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र

कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर कंपनीद्वारे डिपॉझिटरीकर्डे कळविले जाईल

आणि दय्यम भागप्रमाणपत्र **डिमॅट** स्वरूपात रूपांतरीत करण्याची सहकार कारवाई केली जाईल आणि

आयईपीएफ प्राधिकरण्याच्या नावे हस्तांतरीत केले जाईल. त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्रमाणपत्र

डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरण्याच्या

डिमॅट खात्याच्या नावे शेअर्स हस्तांतरणासाठी सहकार कारवाई माध्यमातून डिपॉझिटरीकडे कळविले

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, ज्यांचे अशा शेअर्स वरील सर्व प्राप्त लाभांसह आयईपीएफ

प्राधिकरण खात्यात हस्तांतरीत होणारे दावा न केलेले लाभांश व शेअर्स या दोन्हीकरिता, काही

असल्यास नमुना आयईपीएफ–५ ऑनलाईन विहित अर्ज करावे आणि नमुना आयईपीएफ–५ मध्ये नमुद

आवश्यक दस्तावेजांच्या वास्तविक प्रती आयईपीएफ नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून

जर कंपनीला **२४ ऑक्टोबर, २०२२** रोजी किंवा विस्तारित प्रमाणे तारखेला संबंधीत भागधारकांकडून

कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित

तरतूदीनुसार अंतिम तारखेला आयईपीएफ डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरण केले जाईल. कृपया नोंद

असावी की, आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत दावा न केलेली लाभांश रक्कम व समभाग संदर्भात

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी

निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी मे.लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट – हिंदुस्तान

कम्पोझिट्स लिमिटेड, सी–१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (प.) मुंबई–४०००८३. दूर.:

हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेडकरिता

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

सही/

विक्रम सोनी

९१–०२२–४९१८६२७०, ई–मेलः <u>rnt.helpdesk@linkintime.co.in.</u>

साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील.

कंपनीच्या क्षेत्रिय अधिकाऱ्याकडे पाठवावेत.

कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही

ठिकाणः मुंबई

दिनांकः ११ जुलै, २०२२

हे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी खाते (आयईपीएफ) यात हस्तांरीत केले जाईल.

0-07-3

0-0१-५

तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

हिस्सा क्र. क्षेत्र (एच.आर.पी.) पोट खराबा

0-३४-१

0-28-4

मंगलमय एसआरए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड दिनांक: १२.०७.२०२२ सही / -सचिव ठिकाण: मुंबई

ember in the Capital/ Property of the Society NOTICE

Shivprasad Gupta having address at 103 Om mani Tower CHS Ltd., Near Gcc club eceived by the society for the The societ vithin 14 (fourteen days) from the date of the society office of Om Mani tower CHS Ltd. If no objections are received within above nentioned time, society will be free to issue duplicate share certificate in the manne

Om Mani Tower CHS Itd

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN THAT: we are erifying the title of 'Goregaon Navnirmata Co-operative Housing Society Ltd a co pperative housing society, registered nder the Maharashtra Co-operativ Societies Act, 1960, bearing it gistration No. BOM/HSG/7617 of 198 aving its registered office at Building No 15, Siddharth Nagar, S.V. Road, Goregaoi (West), Mumbai 400 104 to its property

All persons having any claim in respect o the Property, as and by way of sale exchange, mortgage, development rights FDR rights, FSI rights, gift, lien, trust ease possession, inheritance, easement arrangement, agreement whatsoever and owsoever arose, whether verbally o otherwise are hereby required to make th same known in writing to the undersigned at their below mentioned office within 14 Fourteen) days from the publication o nis Notice otherwise, the same, if any

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: ituated at Village Pahadi, Goregao West), Mumbai – 400104, Taluka Borival Land") together with the ownership omprising of ground plus 3 (three onsisting of 32 (Thirty Two) residentia lats, within the registration sub-district o

By Building No. 14. On or towards the South: By 30 Ft. Road, Ms. Ami Oza

Advocate High Court M/s. Solicis Lex 6th Floor, A wing, Knox Plaza, Next to Hotel Hometel, Mindspace, Behind Inorbit Mall, Off. Link Road, Malad (West), Mumbai – 400064 Email: ami@solicislex.com

एकूण क्षेत्र कर रु.पै.

एच.पी. मेहता ॲण्ड असोसिएटस्

0.60

0.88

0−*३६−*४

0-83-0

0-49-8

(वकील)

सीआयएन:एल२९१२०एमएच१९६४पीएलसी०१२९५५

**नोंदणीकृत कार्यालयः** पेनिन्सुला बिझनेस पार्क, ए टॉवर

८वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३.

पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तो २९.७१ टक्के

# APPENDIX – 16 [Under the Bye-law No. 34] The Form of Notice, inviting claims or objections to the ransfer of the shares and the interest of the Deceased

Mrs. Sunanda Gunvant Bhatt, a Member of the Panchayat Road C.H.S. Ltd., having address at Opp. Sona Udyog, Parsi Panchayat Road, Andheri East, Mumbai 400069, and holding Flat/Tenement No. 9, D Wing, in the building of the society, died on 21/10/2020 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the peing rehiers or ther claimately objector or objectors.

ne heir or heirs or other claimants/ objector or objector o the transfer of the said shares and interest of th or the transfer of the said shartes and interest or the ceased member in the capitally property of the societ within a period of 15 days from the publication of thi hotice, with copies of such documents and other proof in support of his/her/their claims/ objections for transfer of shartes and interest of the deceased member; in the control property of the capital property of the house of the control of the capital property of the the control of the capital property of the capital property of the the capital property of the capital property of the the capital property of the capital property of the the capital property of the capital property of the the capital property of the capital property of the the capital property of the capital property of the the capital property of the capital property of the the capital property of the capital property of the the capital property of the capital property of the the capital propert ne capital/property of the society. If no claims/objection re received within the period prescribed above, the ociety shall be free to deal with the shares and intere the deceased member in the capital/property of th ociety in such manner as are provided under the ye-laws of the society. The claims/ objections, if any society d by the society for transfer of shares and interest fibe do society. of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provide nder the bye-laws of the society. A copy of the registere ye-laws of the society is available for inspection by the laimants/objectors, in the office of the society/ with the calmanist objectors, in the office of the society with the society between 11 Am to 6 Pm, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Panchayat Road C.H.S. Ltd Place: Mumbai

Sd/- Hon. Secretary

PUBLIC NOTICE

lient **Mr Vikram Sadashiva Ghorpade** is the number of the society namely Om Viraj CHS LTI by holding 5 Fully Paid up Shares of Rs. 50/- eac pearing Distinctive Nos 26 to 30 (both inclusive naving Share Certificate No 06 (said shares) are owner of the flat No 201, adm 85.53 sq.mtrs buil up area. Om Virai CHS LTD. Paliram Road. Andhe West, Mumbai 400058 (said flat). The said socie Om Viraj Co-operative Housing Society Limite situated at Paliram Raod, Andheri Wes Mumbai 400058 on CTS No 314 village Andhe Faluka Andheri Mumbai MSD (said society). The said original Share Certificate No 06 consist of 5 Fully Paid up Shares of Rs. 50/- each bearin Distinctive Nos 26 to 30 is missing, misplaced, lo

and inspite of due and diligent search the same

till not found and located anybody is having any objection, claim, interest dispute in respect of the said missing originate share certificate, said flat and/or said society: and by way of any claim, demand, dispute, objectionsale, gift, purchase, mortgage, lien, charge, leas enancy, hypothecation, inheritance, possessio eneficial interest, trust, agreement, interest and/ therwise of whatsoever nature, he/she/they ma ontact the undersigned with the documenta proof substantiating his/her/their objections/clain details of the claim, demand and dispute with period of **Seven (7) days** from the date of th publication, failing which society will proceed to ssue duplicate share certificate to my client as here are no third party claims/objections/ dispute respect of said share certificate, said flat and/ said society and thereafter no claims/ objection disputes will be entertained and such clair objections/disputes will deemed to have been such clair objections. ived and/or abandoned.

Sd/- HARSH S TRIVEDI (ADVOCATE HIGH COURT 405, B WING, VERTEX VIKAS, ANDHERI EAST Dated: 12/07/2022 MUMBAI 69 9022766612 Place: Mumbai PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that my Client MR. MOHAMMAD SALIM ABUBAKAR DOKADIYA

have either lost or misplaced his chain principle original documents of his flat deed i.e. entered nto Agreement dated 15 11 2000 executed between 1) Mr. Abdul Kadar Esmail Jagrala & 2) Mr. Kifayatula Ésmail Jagrala as purchasers and M/s. Sumaiya Enterprises as Vendor/Seller by virtue of an Agreeme dated 15.11.2000 at Serial No.PBDR/2/ 6501/2000 dated 15/11/2000 in respect of Flat No.204, 2nd Floor in A-Wing, Building No.1, in the Society known as Humera Park No.I CHS Ltd., situated at Pathanway Rani Sati Marg, Malad (East), Mumbai – 400 097, area adm. 440 sq. ft. (Built-up) lying and being al Survey No.273/1-4, C.T.S No.738-B/1-B of Village -Malad East, Taluka-Borivali, Mumbai Suburbai and they have lost along with the Index II, Receip (payti), and the same is not traceable and m

client have lodged complaint in Kurar Polic tion vide No733/2022 dated 02.07.2021. That If any person/s has / have found the same such person/s are requested to return the sam to the undersigned at the address of the undersigned urther if any person/s having any claim/s by wa of sale, Mortgage, lease, lien, gift, easement, exchange possession, inheritance, succession or otherwis howsoever in respect to the said property, such person/s are required to intimate the undersigned together with proof thereof within 15 days from the date of publication of this notice, failing which the claim of such person/s, if any, will be deeme to have been waived and / or abandoned That anyone claiming any right in respect of the

said flat is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date o publication of this notice of their such claim, i any, with all supporting documents and withou reference to such claim / claims, if any, and such claim after expiry of 15 days of notice period, sha be treated as waived and not binding on my clients. Sd/- Adv. TARIQ I. KHAN

1, Mukadam Compound, General AKV Marg Malad East, Mumbai – 400097. Mob : 9769833010 Date : 12/07/2022 Place : Mumba

# पंजाब वैश्वनल बैंक punjabnational bank

जीएडी. मंडळ कार्यालय, ठाणे ४था मजला, प्रगति टॉवर इमारत, बांद्रा कुल कॉम्पलेक्स, मुंबई ४०००५१. ईमेल : cothanegad@pnb.co.in

निविदासाठी आमंत्रण सूचना (NIT)

कामाचे स्वरूप पगती टॉवर बिल्डिंग, बीकेसी, मंबर्ड येथे रेसेप्शनमध्ये स्थापित पी.ए. (सार्वजनिक पत्ता उपकरणे:- कंट्रोलर (०१ नंबर), कॉल स्टेशन (०१ नंबर) आणि एम्प्लीफायर (०२ नंबर)

निविदा मूल्य आणि ईएमडी

**नेविदा मल्य : रु. १.१८०**/- जीएसटीस ईएमडी : रु. १५,०००/-

अंदाजे खर्च : रु. ०७.४० लाख जीएसटी सह सीलबंद निविदा सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ:

२५.०७.२०२२ रोजी १५:०० पर्यंत. तांत्रिक उघडण्याची तारीख आणि वेळ: २५.०७.२०२२ रोजी १५:३० वाजता

बँकेच्या वेबसाइट https://www.pnbindia.in वर दिनांक २५.०७.२०२२ रोजी १३.०० वाजे पर्यंत निविदा कागदपत्रे डाउनलोड करता येतील.

मुख्य व्यवस्थापक मंडळ कार्यालय, ठाणे

गादरज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेड

सीआयएन: एल२४२४६एमएच२०००पीएलसी१२९८०६ गोदरेज वन, ४था मजला, पिरोजशा नगर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९ फोन::२५१८८०१०/२०/३० फॅक्स:२५१८८०४०,

ई-मेल:investor.relations@godrejcp.com, वेबसाईट:www.godrejcp.com २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व ई-वोटिंगची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस लिमिटेडची बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा **बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.४५वा.(भाप्रवे)** व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालय (एमसीए) आणि भारतीय प्रतिभूती विनीमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत लागू परिपत्रकानुसार कंपनीला सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणून दि.८ जुलै, २०२२ रोजीच्या एजीएम सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीची एजीएम होईल.

परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचनेची व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक व एकत्रित अहवालाच्या विद्युत प्रती सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविण्यात आले आहेत. वार्षिक व एकत्रित अहवालाच्या अहवाल सर्व सदस्यांना ०९ जुलै, २०२२ रोजी पाठविण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. एजीएम सूचना व वार्षिक व एकत्रित अहवाल कंपनीच्या https://godrejcp.com/investors/annual-reports वेबसाईटवर गुंतवणूकदारांचे पृष्ठ यावर अपलोड केलेले आहे.

वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात नोंद दिनांक अर्थात २७ जुलै, २०२२ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे दिलेल्या ई-वोटिंग सेवेमार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विद्युत स्वरुपाने मत देता येईल. सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की,

एजीएम सूचनेत नमुद विषयावर रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने विमर्ष केले जाईल.

रिमोट ई-वोटिंग शनिवार, ३० जुलै, २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल.

रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्यास पात्रता निश्चितीकरिता नोंद

दिनांक २७ जुलै, २०२२ असेल. २ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग

बंद केले जाईल.

एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन एखादी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद दिनांक २७ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान लॉगईन आयडी व पासवर्ड वापरावा.

एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि जे सदस्य व्हीसी सविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित राहतील, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही आणि ज्यांना असे करण्यास रोखलेले नाही त्यांना एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीने त्यांचे मत देता

ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएम दरम्यान पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ज्या व्यक्तीचे नाव नोंद दिनांक २७ जुलै, २०२२ रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेले लाभार्थी मालक नोंद पुस्तकात नमुद आहेत किंवा सदस्य पुस्तकात नमुद आहे त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएममध्ये ई-वोटिंगने मतदानाचा अधिकार असेल.

डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सद्स्यांकरिता आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा सदस्यांकरिता रिमोटने मतदानाची प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. सर्व तपशील कंपनीच्या <u>https://godrejcp.com/investors/annual-reports</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

१०) ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी, कॉम्प्युटेक शेअरकॅप लिमिटेड यांच्या investor.relations@godrejcp.com ई-मेलवर त्यांचे ई-मेल अपडेट करावे. जेणे करून त्यांना एजीएम सुचनेसह वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक व एकत्रित अहवालाच्या प्रती, रिमोट ई-वोटिंग आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती प्राप्त करता येईल.

११) काही प्रश्न असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क श्री. आर. शिवशंकर, डीजीएम-कॉर्पोरेट सचिव यांना investor.relations@godrejcp.com वर ई-वोटिंगबाबत तक्रारींचे

१२) व्हीसी मार्फत सभेत सहभागी होण्यासाठी जर सदस्यास काही तांत्रिक सहाय्य हवे असल्यास संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क १८००२२५५३३.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेडकरिता

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

राहल बोटादरा मुंबई, १० जुलै, २०२२ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी नमुना क्र. युआरसी-२

कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वार कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत अवेना फूडस् एलएलपी, या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी निबंधक, महाराष्ट्र, मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

दिनांक: १२ जुलै, २०२२

ठिकाण: मुंबई

भारतामध्ये किंवा इतरत्र व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यवसायाची बाजारपेठ, व्यापार, आयात, निर्यात, पॅक् पुनपक, वाहतूक, स्टोअर, फॉरवर्डे, वितरण, विल्हेवाट, विकास, हाताळणी, सुधारणे, विक्री, पुनर्विक्री . आणि सर्व प्रकारचे व्यवहार वनस्पती आधारित पेये आणि अन्न, कृषी/कृषी/खाद्य उत्पादने ज्यात भाज्या, पॅक केलेले पदार्थ, पावडर, पेस्ट, द्रव, पेये, शीतपेये, ज्यूस, जॅम, जेली, स्कॅश, लोणचे, सॉसेज आणि शेतीपासून मिळणाऱ्या इतर वस्तूंचा समावेश आहे परंतु त्यापुरते मर्यादित नाही, शेती किंवा संबंधित क्रियाकलाप करणे

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय १०/११ शिवाई इंड इस्टेट, ८९, कुर्ला-अंधेरी रोड, साकिनाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२, महाराष्ट्र येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए) प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा) - १२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

> **अवेना फूडस् एलएलपी**करिता सही/-नम्रता अनिश दोशी पदसिद्ध भागीदार

डीपीआयएन:०९१६३०२५

सही/-सिद्धांत अनिश दोशी पदसिद्ध भागीदार डीपीआयएन:०७८७३२२३



# अल्केम लॅंबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. **दूर.:**९१-२२-३९८२**९९९, फॅक्स:**९१-२२-२४९५२९५५, ई-मेल:investors@alkem.com वेबसाईट:www.alkemlabs.com

# सदस्यांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडची (कंपनी) ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी स.११.००वा. सदर एजीएम घेण्याच्या दिनांक १३ मे, २०२२ रोजीच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कोविड-१९ प्रादुर्भाव लक्षात घेता सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, दिनांक १३ जानेवारी, २०२१, दिनांक ८ डिसेंबर, २०२१ व दिनांक ५ मे, २०२२ (यापुढे एमसी सर्वसाधारण परिपत्रक म्हणून संदर्भ) तसेच एमसीए व भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत अन्य इतर लागू परिपत्रकानुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्यास अनुमती दिलेली आहे. सदर एमसीए सर्वसाधारण परिपत्रक आणि कंपनी कायदा २०९३ च्या आवश्यक तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ च्या पुर्ततेनुसार व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीच्या सदस्यांची एजीएम होईल.

एमसीए सर्वसाधारण परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार उपरोक्त एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार/कंपनीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने विद्युत प्रती पाठविण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.alkemlabs.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. सदर एजीएम घेण्याची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.cdslindia.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने त्यांच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्श करण्याकरिता विद्युत मतदान प्रणालीने त्यांचे मत देण्याकरिता सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग सुविधेबाबत महत्त्वाचा तपशिल खालीलप्रमाणे:

सदस्यांचे मतदान अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक	गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२	
रिमोट ई-वोटिंग कालावधी प्रारंभ	सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२ रोजी	
	स.९.००वा.	
रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्ती	बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२ रोजी	
	सायं.५.००वा.	

द्वारे तद्नंतर बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर सदस्यास मत देता नोंद दिनांक अर्थात गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२ रोजी कोणा व्यक्तिचे नाव सदस्य

रिमोट ई-बोटिंग पध्दती सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)

नोंद पुस्तक किंवा लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमूद असेल त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग मतदानाचा अधिकार असेल. कंपनीने रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नसेल आणि अन्य प्रकारे रोखले नसल्यास व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांकरिता एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधेची तरतुद केली आहे. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग जे सदस्य

मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु

पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर सदस्य झाला असेल आणि गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in किंवा investors@alkem.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असेल तर त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नसतील त्यांना विनंती आहे की, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे rnt.helpdesk@linkintime.co.in किंवा https://linkintime.co.in/ emailreg/email\_register.html वर अद्यायावत करावेत जेणेकरून एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील. ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. मनिष घिया ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी सचिव, मुंबईचे भागीदार सी.एस. मनिष

तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल स्टॉक एक्सचेंजकडे आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडे कळविला जाईल. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर व कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध

एल. घिया (सदस्यत्व क्र.६२५२ व सीपी क्र.३५३१) यांची नियुक्ती करण्यात आली

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत व ई-वोटिंगबाबत सदस्यास काही प्रश्न, तक्रारी असल्यास त्यांनी फ्रिक्केन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्यू)चा संदर्भ घ्यावा व हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८००-२२-५५-३३ वर संपर्क करावा. विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सुविधेबाबत सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३ येथे कळवावे.

कंपनीने वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता अंतिम लाभांश देण्यासाठी भागधारकांच्या अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून बुधवार, १० ऑगस्ट, २०२२ निश्चित केली आहे. सदस्याद्वारे मान्य केल्यानुसार अंतिम लाभांश मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा त्यानंतर दिले जाईल.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा), वित्तीय कायदा २०२० चे सुधारित नुसार १ एप्रिल, २०२० रोजी किंवा नंतर कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश सदस्यांच्या हस्ते कर योग्य असतील. तथापि कंपनीने लाभांश देते वेळी स्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागू असेल तो योग्य टीडीएस दर निश्चित करण्यासाठी सदस्यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार दस्तावेज सादर करावेत. सविस्तर कर दर, लागू कर दर प्राप्त करण्यास आवश्यक दस्तावेज एजीएम सूचनेत नमुद आहेत.

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता

सही/-मनिष नारंग

दिनांक: ११ जुलै, २०२२

ठिकाण: मुंबई

अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव व सक्षम अधिकारी